

June 15, 2024

Corporate Relationship Department

BSE Limited

Pheeroze Jeejeebhoy Towers Dalal Street, Fort,

Mumbai 400 001

Listing Department

National Stock Exchange of India Limited

Exchange Plaza, 5th Floor, Plot No.- 'C' Block, G Block

Bandra-Kurla Complex, Bandra (East),

Mumbai – 400 051

Scrip Code: 531595 Scrip Code: CGCL

Sub.: <u>Disclosure under Regulation 30 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements)</u>
Regulations, 2015 (the "Listing Regulations") – Newspaper Publication

Dear Sir/ Madam,

Pursuant to Listing Regulation 30 and other applicable provisions of Listing Regulations, please find enclosed copies of newspaper advertisement regarding dispatch of Postal Ballot Notice published in the following newspapers on June 15, 2024:

- i. Business Standard (English); and
- ii. Mumbai Lakshadeep (Marathi)

You are requested to kindly take the same on records.

Thanking you,

Yours faithfully, for Capri Global Capital Limited

Yashesh Bhatt Company Secretary & Compliance Officer Membership No: A20491

Encl.: As above

MAKING A RACQUET

At long last, India has a player in the top 100 ATP rankings. But can Indian tennis match the success of badminton?

VISHAL MENON New Delhi, 14 June

umit Nagal was born in August 1997, in Jhajjar, Haryana. But Sumit Nagal the rising star of Indian tennis was born on the lush turquoise blue turf at Melbourne Park in January this year, when he defeated Kazakhstan's Alexander Bubik.

In doing so, Nagal would become the first Indian since Ramesh Krishnan in 1989 to beat a seeded player in the singles main draw of a Grand Slam event.

Last Sunday, Nagal won the Heilbronner Neckarcup ATP Challenger event, quelling the challenge of unheralded Swiss Alexander Ritschard in a gruelling three-set encounter, and vaulting in the world ranking to a career best 77. This helped him secure the coveted Paris 2024 quota for India. A ranking of 80 or higher is

In between the euphoria Down Under and the

sealing of the spot in Paris, Nagal won another Challenger event in Chennai. And he showcased his nous on the clay surface in Monte Carlo, when he pushed World No. 15 Holger Rune to three sets.

It capped the 26-year-old's stellar journey to success by bouncing back from the lows of injury, obscurity, self-doubt, and years of frustration.

Add to that his battle with a dwindling bank balance. With less than \$1,000 in his account, life for the then 122nd ranked Nagal, son of a primary school teacher, was arduous, and required constant juggling between remaining competitive and avoiding going bankrupt. The victory against Bubik was the shot in the arm he desperately needed to overcome the financial hurdles, and also to keep his disillusionment at bay.

He pocketed a cool \$118,000 for his efforts Down Under.

"At the start of this year, Sumit had two goals in front of him. First, represent India at the Olympics, and second, break into the top 100 ranking. He has achieved both these goals,"

Suresh Nagal, Sumit's father, tells Business

India, with a population of more than 1.4 billion, has lesser pedigree when it comes to churning out singles players in tennis. But Sumit, with a world-ranking of 77 and an Olympic quota under his belt, could be the catalyst for the sport.

Burning and flickering

connectivity, even small

by delivery vans. Thirdly,

the spread of internet-

enabled smart phones

better brands. But there is

chasingthe

big FMCG marketers need to

be agile to lower prices

good as this). FMCG

quickly (small players are

compositions, to ensure

still.

villages are today reachable

should further inspire rural consumers to upgrade to

Rural consumers are

money. Marketers who are

very careful with their

Like cricket, tennis has its origins in Great Britain. But the sport took a while to catch the imagination of the colonised. After Independence, more specifically from the 1960s, tennis began making headlines in Indian newspapers, courtesy the dazzling Ramanathan

Krishnan's finesse and graceful half volley drop shots made him a player of exquisite beauty. He heralded the next generation of Indian tennis players in the 1970s. In 1973, thanks in no small measure to a protest and pullout by several top players, seven Indians played the main singles men's draw at Wimbledon. One of them was Vijay

Amritraj, who was one of the top players in the world, and who later passed on the baton to Krishnan's son, Ramesh,

After that, the lights went out. Leander Paes and Mahesh Bhupathi became household names in the 1990s, as did Sania Mirza later, and Rohan Bopanna burns bright to this day. But their best accomplishments have been

engendered a sustained tennis tradition in India. In the past decade, Somdev Devvarman, Sanket Myneni, Sanam Singh and Yuki Bhambri flickered fleetingly, but they were never in the same league as Krishnan or Paes.

in the doubles arena. And this too has not

Contrastingly, badminton, another racquet sport, has seen an inversely proportional rise to

Asia advantage

Badminton burst into national consciousness in 1980, after Prakash Padukone's crowning glory at the All England Open. In 2001, when Pullela Gopichand matched Padukone to win the All England Open, and gave youngsters across the country a reason to pick up a abadminton racquet.

Years later, when Gopichand took over as the coach, the floodgates opened. It helped that Asia is the seat of world badminton.

"Around 70 per cent of badminton tournaments are played in Asia. For tennis, the epicentre is Europe, North America and Australia. So, it is much easier for a Spaniard tennis player to make his presence felt than an Asian," Zeeshan Ali, India's Davis Cup coach and a former player who competed at the 1988 Summer Olympics in Seoul, tells Business Standard.

That has an impact on the cost of being a pro. Spending three months in Europe is expensive. Badminton has that advantage. There are more badminton academies mushrooming across India. You can have four badminton courts in the space of a single tennis court," Ali explains.

Glamour no bar

Logistics notwithstanding, the glamour, money and world-wide recognition a tennis player gets is far greater than in badminton. Last year's World Tour Finals, the season-ending extravaganza in badminton, had a prize money of \$2.5 million, spread across five categories. In comparison, the singles champion at this year's Wimbledon, one of the four Grand Slam tournaments in tennis, will walk home with a \$3.5 million cheque.

"I think one of the main things for the popularity of any sport is to have stars. When Sania (Mirza) broke onto the scene, I had more girls joining tennis classes than boys," Ali

elaborates.

"WHAT I CAN TELL YOU IS

THAT WE HAVE BEEN

ABLE TO CREATE AN

BADMINTON, I ALSO

PULLELA GOPICHAND,

FORMER ALL ENGLAND OPEN CHAMPION

BELIEVE THAT INDIANS

HAVE A PHYSICALITY FOR

ECOSYSTEM FOR

THE SPORT"

After Saina, no female tennis player has managed to come through.

In badminton, however, it is like players are being churned off an assembly line. First, it was Saina Nehwal winning the bronze at the 2012 Olympics that caught the nation's attention. Then PV Sindhu raised the pitch in 2016 with the silver at the 2016 Olympics in Rio de Janeiro.

The bulk of the credit must go to Gopichand for creating a world-class academy in Hyderabad, which has turned into Indian badminton's epicentre.

"Gopichand has created a completely different coaching centre, which has produced all these stars. One is the money, with the growing sponsorships, and second is the limelight. Consequently, the awareness about a sport like badminton has increased manifold, Ali says.

Gopichand, for his part, downplays the hype. Speaking to Business Standard, he says: "I really don't want to compare badminton with tennis. What I can tell you is that

we have been able to create an ecosystem for badminton. I also believe that Indians have a physicality for the sport. It also has had a bit of a trickle-down effect. Badminton has seen the rise of several superstars who won medals in Olympics and other world events.

A lot of youngsters play tennis at the junior level, which grants them an easy entry into the top universities in the United States, with the accommodation, training and meals taken care of.

Things change drastically when the player turns professional.

The difficulty of being pro

"Once a player graduates from a US university, having played tennis for four years, he faces a dilemma. Should I go through campus placement, get a steady job, and settle in the US or anywhere abroad, or should I break my back on the tennis circuit? Eighty per cent settle for a job," Ali says

So, what is the road ahead for Indian tennis? According to Ali, tennis needs more sponsorships. A pool of eight to 10 young players can be identified, trained, put on the right diet, kept fit, and groomed for the rigours of the pro circuit. That's what the US did in the 1980s and

through the 1990s," he says. "Jim Courier, Pete Sampras, and David Wheaton had support staff travelling with them at all times. The local federation also chipped in. That's how vou build players."

 $The \, lack of \, a \, thriving \, ecosystem \, offers \, little \,$ hope for India to consistently produce tennis players on the world stage.

But for now, in Nagal we trust.

Will rural consumers roar?



ambi parameswakan

"Rural FMCG growth overtakes urban after 5 quarters," read the headline (Business Standard, May 8, 2024). It is well-known that branded FMCG products' per capita consumption is significantly higher in urban India as compared to rural.

Logically, rural demand should grow at a higher pace than urban, unless there is wholesale rural distress. There is a cap on how much a consuming household can consume; you cannot possibly have three baths a day or brush your teeth five times a day (Colgate's latest campaign is still telling us to brush our teeth twice a day, something they used to do three decades ago).

Marketers have been worried since in the last five quarters, rural demand was growing at a slower pace than urban. Finally, there is light at the end of the tunnel. Rural demand is showing great vibrancy, if one is to assume that the January-March 2024 growth is not an aberration.

I was reminded of a conversation I had with Kannan Sitaram, then director sales at Hindustan Unilever, many years ago. We were discussing the sluggish sales of Raid mosquito mats and Glade air purifiers. I was wanting to know if HUL could push these brands into rural India through its famed sales force. Kannan's explanation was interesting and should have been obvious to me. He explained that all mass marketed brands have some latent rural demand. But it is not easy to tap this demand.

The shops that rural consumers go to in their

village or feeder market are far-flung. HUL and all other FMCG marketers have a well-oiled sales machine. and they calculate cost per call of a sales representative, or TSI (territory sales incharge). It is often uneconomical to service a small rural market with a handful of stores. The sales placing your brand in those outlets will never be able to compensate for the cost incurred in doing the

sales calls. Companies used to have multiple work-arounds. Some of them used to have rural vans that carried ready stocks and visited key rural markets once every two months. While this was expensive, the idea was that once there is a guaranteed demand, the shopkeeper will pick up his monthly requirements from a nearby town's wholesaler. These rural vans also served as mobile advertisements $playing jingles\, along\, the$ way.

HUL's Project Shakti, launched in 2001, was an effort to create rural employment for women and at the same time, create an economical rural

distribution channel for HUL brands. It is now reported to employ almost 120.000 women micro entrepreneurs (indbiz.gov.in).

There is also the challenge of lower income levels of rural consumers. Unbranded products and local brands often offer rural money, and their sales do not always get captured in the various retail panel sales estimates. The challenge is to get the rural consumer to upgrade to a big brand. How to do this? FMCG marketers have tried to offer smaller pack sizes to suit the rural wallets. For example, a Rs 10 pack of leading soap brands like Lifebuoy or Santoor is a big hit in rural India. Some brands try to create a lower priced variant specifically tailored for the rural market. Unfortunately, unless these cheaper offerings are significantly better than unbranded products, rural consumers will not be ready to buy them.

There are many changes happening that should help big FMCG brands reach rural consumers. For one. the free DD Dish is very popular in rural India and is



growing at a slower pace than urban. Finally,

there is light at the end of the tunnel

PASCHIM BANGA GRAMIN BANK
(A GOVT. ENTERPRISE) HEAD OFFICE: Natabar Pa **TENDER NOTICE** Paschim Banga Gramin Bank is inviting Tender for Empanelment of IBA approved security printers for printing & supply/delivery of personalised/non-personalised cheque books and FDR(Fixed Deposit receipt) for -3- years (RE-TENDER). Eligible Bidders as per eligibility criteria for the 'Request for Proposal (RFP)' may send the proposal as taking ad messages to even lower income rural homes. Secondly, with better road

per terms of the Tender Document available in Bank's website www.pbgbank.com. Date:- 15.06.2024 Place:- Howrah

PUBLIC ANNOUNCEMENT

	"	1.	Name of corporate deptor	SUPERTECHREALTORS PRIVATE LIMITEL
	"premiumisation" wagon	2.	Date of incorporation of corporate debtor	05/05/2010
	will not find the Indian rural market very attractive. In	3.	Authority under which corporate debtor is incorporated / registered	Registrar of Companies under Companies A 1956, New Delhi
	the last few years, FMCG marketers are breathing the	4.	Corporate Identity No. / Limited Liability Identification No. of corporate debtor	U70200DL2010PTC202282
n g e	"premiumisation" mantra more and more. Yes, the growth of modern trade, ecommerce and quick commerce are good for	5.	Address of the registered office and principal office (if any) of corporate debtor	Registered Office: 1114, Hemkunt Chambel 11th Floor 89, Nehru Place, New Delhi, Inc 110019 Principal Office: Ground Floor E Square, F No C2, Sector 96, Gautam Buddha Nagar, Ut Pradesh, India, 201302
	premiumisation in urban	6.	Insolvency commencement date in respect of corporate debtor	12.06.2024 (Order received on 13.06.2024)
	India. Rural consumers are not going to premiumise	7.	Estimated date of closure of insolvency resolution process	09.12.2024
	anytime soon. FMCG marketers will have to be	8.	Name and registration number of the insolvency professional acting as interim resolution professional	
	ready to offer low-margin products to bring on board rural consumers. When commodity prices fall, the	9.		Registered Address: 73, National Park, Laj Nagar IV, National Capital Territory of Dell 110024 Registered Email ID: anju@insolvencyservices.in

pricing stays in the affordable range. Most importantly. instead of hoping for better rains or better harvests. FMCG marketers need to invest seriously in growing rural demand. Like this columnist's observation about the sluggish sales of small cars, which are partly due to inadequate marketing ['Small (car) is beautiful', Business Standard, May 2, 2024], there is a chance that the spark rural demand has shown in Q12024 might not turn

The writer is a brand coach and founder, Brand-Building.com. He can be reached at ambimgp@brand-building.com

	(Insolvency Resolution Process for Corporate Persons) Regulations, 2016) IR THE ATTENTION OF THE CREDITORS OF SUPERTECH REALTORS PRIVATE LIMITED				
	RELEVANT PARTICULARS				
1	Name of corporate debtor	SUPERTECH REALTORS PRIVATE LIMITED			
	Date of incorporation of corporate debtor	05/05/2010			
	Authority under which corporate debtor is incorporated/registered	Registrar of Companies under Companies Act, 1956, New Delhi			
	Corporate Identity No. / Limited Liability Identification No. of corporate debtor	U70200DL2010PTC202282			
╗	Address of the registered office and	Pagistared Office: 1114 Hamkunt Chambers			

ajpat elhi anju@insolvencvservices.ir 0. Address and e-mail to be used for Correspondence Address: C-100. Sector 2

correspondence with the interim Noida, Uttar Pradesh-201301 For filing claims, the email id is: supertechrealtors.claims@gmail.com E-mail ID, for general corresponder supertechrealtors.cirp@gmail.com 11. Last date for submission of claims 12. Classes of creditors, if any, under clause (b) of sub-section (6A) of section 21, 2. Commercial Allottees

scertained by the interim resolution 13. (a) Names of Insolvency Professionals identified to act as Authorized Representative of creditors in a class- Residential Allottees: 1. Ashok Arora [IBBI/IPA-003/ICAI-N-00279/2020-2021/13170]

Pawan Kumar Agrawal [IBBI/IPA-001/IP-P00852/2017-2018/11435]

2. Fawari Nullian Jawa [IBBI/IPA-001/IP-P01329/2018-2019/12075]

(b) Names of Insolvency Professionals identified to act as Authorized Representative of creditors in a class- Commercial Allottees: 1. Pramod Gupta [IBBI/IPA-001/IP-P01329/2018-2019/12075] 2. Pawan Kumar Agrawal [IBBI/IPA-001/IP-P00852/2017-2018/11435] 3. Ashok Arora [IBBI/IPA-003/ICAI-N-00279/2020-2021/13170]

(a) Relevant Forms: The submission of claims with proofs is to be made in accordance with Chapter IV of Insolvency and Bankruptcy Board of India (Insolvency Resolution Process for Corporate Persons) Regulations, 2016. The proof of claim is to be submitted by way of followin

i. Form C- for claims by Financial Creditors [Other than Class of Creditors- Residential Commercial Allottees1. iii. Form CA- for claims by Financial Creditors in A Class [Residential & Commercial Allottee

iv. Form D - for claims by workmen and employees v. Form E- for claims by authorized representatives of Workmen and Employees

i. Form F- for claims creditors (other than Operational and Financial Creditors) (b) Details of authorized representatives are available at: www.supernova.ii

voltice is hereby given that the National Company Law Tribunal has ordered the commencement of corporate insolvency resolution process of the Supertech Realtors Private Limited on 12.06.2024. he creditors of Supertech Realtors Private Limited, are hereby called upon to submit their claim:

The financial creditors shall submit their claims with proof by electronic means only. All other co may submit the claims with proof in person, by post or by electronic means A financial creditor belonging to a class, as listed against the entry No. 12, shall indicate its choice c authorized representative from among the three insolvency professionals listed against entry No. 1: o act as authorized representative of the class Residential & Commercial Allottee in Form CA.

ubmission of false or misleading proofs of claim shall attract penalties 15th June.2024: Ms. Anju Agarwal

केनरा बैंक Canara Bank 📣 | NASHIK JAIL ROAD BRANCH DP CODE : 0299

POSSESSION NOTICE [SECTION 13(4)] (For Immovable property)

The undersigned being the Authorised Officer of the Canara Bank under Securitization And Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (Act 54 of 2002) (hereinafter referred to as "the Act") and in exercise of powers conferred under Section 13 (12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules 2002, issued a Demand Notice dated 19/03/2024 calling upon the Borrower Mrs. Shobha Namdev Kokate (Borrower), Mr. Rahul Namdev Kokate (Co-Borrower) and Mr. Bhushan Namdev Kokate (or repay the amount mentioned in the notice, being Rs. 64,75,698.86/-(Rupees Sixty Four Lakh Seventy Five Thousand Six Hundred Ninety Eight and Paise Eighty Six Only) with interest thereon within 60 days from the date of receipt of the

The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken possession of under section 13(4) of the said Act, read with Rule 8 & 9 of the said Rule on this 12th Day Of June Of The Year 2024.

The borrower in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of Canara Bank Nashik Jail Road Branch for an amount of Rs. 64 75 698 86/-(Runees Sixty Four Lakh Seventy Five Thousand Six Hundred Ninety Eight and Paise Eighty Six Only) as on 18/03/2024 along with interest &

The borrower's attention is invited to the provisions of Section 13(8) of the Act. in

Description of the Immovable Property

All That part and parcel of land and building plot no. 101 out of Survey / Gat No. 918, Area 200 sq. mtrs. village Dindori, Tal. Dindori Dist. Nashik Boundaries East: Open Space, West: 9 Meters Road, North: Plot No. 102, South: Plot No. 100

Date: 12/06/2024



CAPRI GLOBAL CAPITAL LIMITED

CIN L65921MH1994PLC173469 Read, office: 502, Tower A. Peninsula Business Park, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai 400013 Tel: 91 22 43548200; Fax: 91 22 40888160

Email: secretarial@capriglobal.in, Website: www.capriloans.ir NOTICE OF POSTAL BALLOT

NOTICE is hereby given that the Company is seeking approval of its Members by way of Specia Resolution, as approved by the Board of Directors of the Company at its meeting held on May 8, 2024 for payment of commission to the Non-Executive Directors of the Company

The Postal Ballot Notice is available on the websites of the Company at www.capriloans.in. Nationa Securities Depository Limited (NSDL) at www.evoting.nsdl.com and the Stock Exchanges where the equity shares of the Company are listed i.e. BSE Limited (BSE) www.bseindia.com and National Stoci Exchange of India Limited (NSE) www.nseindia.com.

In compliance with the General Circulars Nos. 14/2020 dated April 8, 2020, 17/2020 dated April 13 2020 and subsequent circulars issued in this regard, the latest being 09/2023 dated September 25, 2023 issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA Circulars"), the Company has sent the Postal Ballot Notice on June 14, 2024, only through electronic mode to members whose e-mail addresses are registered with the Company/Depositories and whose names are recorded in the Register of Members of the Company or Register of Beneficial Owners maintained by the Depositories as or Friday, June 7, 2024 ("Cut-off Date"). A person who is not a member as on the cut off date shall trea

The Company has engaged the services of NSDL to provide remote e-voting facility to its members The remote e-voting period commences from 9 A.M. (IST) on Saturday, June 15, 2024 and ends at 5 P.M. (IST) on Sunday, July 14, 2024. The remote e-voting module shall be disabled by NSDL hereafter and e-Voting shall not be allowed beyond the aforesaid time and date.

The voting rights of member shall be in proportion to the shares held by them in the paid-up equity share capital of the Company as on the Cut-off date. The communication of assent or dissent of the Members would take place only through the remote e-voting system. Only those Members whose names are recorded in the Register of Members of the Company or Register of Beneficial Owners maintained by the Depositories as on the cut off date will be entitled to cast their votes by remote e-voting. Once the vote on the resolution is cast by the member, the member shall not be allowed to change it subsequently.

For details relating to e-voting, please refer to the Postal Ballot Notice. In case of any queries, grievances, you may refer to the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting iser manual for Shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or call of 022 - 4886 7000 or send a request at evoting@nsdl.com

The Board of Directors of the Company has appointed Mr. Dinesh Kumar Deora, Practicing Company Secretary (FCS No. 5683; COP 4119) Mumbai as the Scrutinizer for conducting the Postal Ballo through remote e-voting process in a fair and transparent manner.

The result of the Postal Ballot will be announced on or before 5.00 P.M. (IST), Tuesday, July 16, 2024 The said result along with the Scrutinizer's Report would be intimated to BSE and NSE and will also be uploaded on the Company's website at www.capriloans.in. and on the website of NSDL at www.evoting.nsdl.com

For Capri Global Capital Limited

(Yashesh Pankai Bhatt) Company Secretar ACS - 20491

this Notice for information purpose only.

भिडे वाडा येथे शाळा नाही स्मारकः; भूमिपूजन जुलैमध्ये होणार

पुणे, दि.१४ : महात्मा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी सुरू केलेली भिडेवाडा येथील पहिली मुलींची शाळा येथे सावित्रीबाई क्रांतिज्योती फूले यांचे राष्ट्रीय रम उभारण्याच्यादुष्टीने आवश्यक ती गतीने निविदा करून प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. या रमारकाच्या कामाचे भुमिपुजन जुलैमध्ये होणार आहे. या स्मारकाचा आराखडा तयार केला आहे. या ठिकाणी शाळा होणार नाही. पण तेथे मुलीसाठी वेगवेगळे अभ्यासक्रम सुरू केले जातील असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकाराशी बोलताना सांगितले.

फूले आणि महात्मा क्रांतिज्योती सावित्रीबाई सुरू केलेली फुले यांनी पहिली भिडेवाडा येथील मुलींची शाळा येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई राष्ट्रीय रम फूले यांचे ारक उभारण्याच्यादुष्टीने आवश्यक ती प्रक्रिया निविदा करून गतीने प्रक्रिया राबवावी, असे निर्दे श उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अञ्च व नागरी पुरवठा मंत्री छगन भूजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत दिले.

सोलापूर - बक्षीसपत्र केलेल्या जिमनीच्या नोंदीसाठी लाच मंडलाधिकारी जाळ्यात

दि.१४ सोलापूर बक्षीसपत्र केलेल्या जमिनीचे सातबारावर नाव लावण्यासाठी सात रुपयाची तडजोडीअंती पाच हजार रूपयाची लाच स्वीकारताना मारापुर मंडल अधिकारी चंद्रकांत इंगोले यांना लाच लुचपत पथकाने रंगेहात पकडले. कारवाईने महसूल विभागात खळबळ उडाली.

या प्रकरणाची हकीकत अशी की मारापुर मंडल मधील एका शेतकऱ्याच्या शेतजमिनीचे बक्षीस पत्र करण्यात आले होते सदर बक्षीस पत्राची नोंद तलाठी यांच्या माध्यमातून दस्तावेज दिला.सदरची नोंद नोंद प्रमाणित करण्यासाठी सात हजार रूपये लाचेची मागणी केली होती यामध्ये तडजोड होऊन पाच हजार रूपये देण्याचे ठरले.सदरची रक्कम दामाजी कारखाना रोडवर स्वीकारत असताना लाचलुचपत पथकाने रंगेहात पकडले. ही कारवाई विभागाचे लाचलुचपत पोलीस उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश कुंभार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक पोलीस हवालदार मुल्ला,स्वामीराव सलीम जाधव, अतुल घाडगे यांच्या पथकाने केली.

CORRIGENDUM

Please refer to the public notice published in Active Times & Mumbai Lakshadeep newspaper on 14-06-2024 in connection with the Sale/transfer of Flat No. 202, 2nc Floor, "D" Wing, Building No. 6, Mars Co-op Hoof, D Wing, Building No. 6, Mars Co-Phsg. Soc. Ltd., situated at Vasant Galaxy, Junction of M. G. Road & Link Road, Bangur Nagar, Goregaon (West), Mumbai - 401 104 to (1) Mr. Ramamurthy Chebium and (2) Mr. Lokesh Ramamurthy Chebium. in the above advertisement, the date of th public notice was wrongly mentioned as "14th April, 2024" instead of "14th June, 2024". All Concerned are requested to nake a note of the same

Adv. Vitesh R. Bhoir Shop No. 10, Suraj Bali Niwas, Station Road, Opp. Registration Office. Goregaon (West), Mumbai – 400 104.

CORRIGENDUM

Public Notice Released on the <u>12th Apri</u> 2023 in Active Times and Mumba per on hehalf of SMT RAJSHREE PRAKASH SULAKHE i the matter share certificate was not mentioned, Share Certificate No .030,Share No.146 to 150 so area details is here Flat No. 112, 1st Floor, SHIVNEF GOLIBAR (S.R.A) Co-Operative Housing GOLIBAR (S.R.A) Co-Operative Housing Society Ltd, CTS NO 17 7th Road Golibar Next khar subway, Santacura Naka Next Mai 552 (East) Mumbai-400055 SANTOSH M. PITALE Advocate & Govt. of India Notary 10/D-8, Kalpataru Co -op Hsg Society Ltd, Near Suvidya School Goral (1), Borivali (West), Mumbai 400091

PUBLIC NOTICE

I, Shraddha Anjarlekar hereby declare that my husband Mr. Shripad Anjarlekar expired on 10.03.2018. I have to transfer his vehicles number-MH04.FA.2172 to my name. If any one have objection please contact on 9220300240 within 15 days.

जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, पन्नेसिंग जगनाथ राठोड यांच्या नावे असलेले महा<mark>राष्ट्र स्कूटर्स लि</mark>.चे अनुक्रमांक ८३५८५६ ते ८३५८९० चे रु.१०/- दर्शनी . अल्याचे ३५ समभागांकरिता प्रमाणपत्र ८८९८ व फोलिओ क पी००००५८८ हे हरवले आहेत आणि खालील स्वाक्षरीकर्त्यांनी सदर शेअर्सकरिता दय्यम प्रमाणपः वितरणासाठी कंपनीकडे अर्ज केला आहे.

जर कोणा व्यक्तीस सदर शेअर्सबाबत दावा असल्या त्यांनी त्यांचे दावा कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय **महाराष्ट्र** स्कूटर्स लि., द्वारा बजाज ऑटो लि., मुंबई पुणे रोड. आकुर्डी, पुणे, महाराष्ट्र-४११०३५ येथे आजच्य तारखेपासन एका महिन्यात कळवावे. अन्यथा कंपनीकडन दय्यम भागप्रमाणपत्र वितरीत केले जातील.

पन्नेसिंग जगनाथ राठोड (पानेसिंग जगनाथ सिंग राठोड) **दिनांक:** १५.०६.२०२४ ठिकाण: पुणे

जाहीर सूचना

श्रीमती मीरा मित्रा आणि कु.मीता मित्रा हे एन.जी. विकास ए आणि बी को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायर्ट लि.(सदर सोसायटी) चे सदस्य होते (नोंदणी क्रमांव टी.एन.ए./टी.एन.ए./एच.एस.जी./(टी.सी.)/ २०९७५/२००९-२०१०/२००९ दिनांक २५-०६-२००९) त्यांचा पत्ता - प्लॉट सर्वे क्र.१०२/५ए (नवीन), ४१३, ५अ (जुने) बेव्हरली पार्क, मीरा रोड पूर्व, जि. ठाणे ४०१ १०७ आणि एन.जी. विकास . मारतीतील सहाव्या मजल्यावरील फ्लॅट क्र.बी-६०४ (सदर फ्लॅट) धारण करणारे सह-मालक होते यासह सोसायटीचे १ जानेवारी २०१८ च्या भाग प्रमाणपत्र क्र.०६० विशिष्ट क्रमांक ५९१ ते ६०० (सदर शेअर्स)

श्रीमती मीरा मित्रा यांचे दि.२८ एप्रिल २०१६ रोजी कलकत्ता येथे निधन झाले. माझी अशिला श्रीमती मीता मित्रा (एकमेव कायदेशी

वारस आणि दिवंगत श्रीमती मीरा मित्रा यांचे प्रतिनिधी आणि आता सदर फ्लॅटमधील ५०% अविभाजित हक्क. शिर्षक आणि हित आणि दिवंगत श्रीमती मीरा मित्रा यांचे शेअर्स त्यांच्या नावावर हस्तांतरित करण्यासाठी सोसायटीकडे अर्ज केला आहे. मर्व व्यक्तिम मदा शेथर्म/फ्लॅट किंता त्याच्य कोणत्याही भागावर विक्री. देवाणघेवाण, शल्क, भेट.

ट्रस्ट, वारसा, ताबा, भाडेपद्टी, देखभाल, आराम साधन, मृत्युपत्र, भार किंवा अन्यथा, तथापि याद्वारे कोणताही दावा असल्यास खाली स्वाक्षरीदारांना मजला, क्रिस्टल शॉपर्स पॅराडाईज, २४ वा ३३वा रोडचे जंक्शन, वांद्रे पश्चिम, मुंबई - ४०० ०५० येथे तारखेपासून ७ दिवसांच्या आत लेखी पुराव्यासह कळवाते अंशी विनंती केली आहे. अन्यशा अमे गहित धरले जाईल की कोणतेही दावें अस्तित्वात नाहीत आणि ते, जर असतील तर ते माफ केले गेले आणि/ किंवा सोडले गेले असे मानले जाईल आणि त्यानंतर सदर सोसायटी माझ्या अशिलांच्या विनंतीचा विचार करेल ज्यानंतर कायद्याची प्रक्रिया करून दिलेल्य सदनिकासह समभाग हस्तांतरित करा.

दिनांक: १५ जून २०२४. महेश एल. मोटवानी

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that Share Certificate of Mrs. Sarita Anil Zode, Flat no- 4519. Nav Vishvavihar Coop Housing society, Building no-134, Dhammakutir Marg, Mother Dairy Road, Nehru Nagar, Kurla East, Mumbai- 400024, having Registration no. BOM/HSG-3942, has been Misplaced /Lost, Share Certificate no-04, having distinctive (both inclusive). no-16-20 Any claims or objections are invited (in writing) to above mentioned Society's address for issuance of duplicate Share Certificate within the period of 7 (Seven) days from the date of publication of this notice. If no claims or objections are received within this period the Society shall be free to issue duplicate Share Certificate to Mrs. Sarita Anil Zode

Mrs. Sarita Anil Zode

हरवले आहे

HDFC BANK चे आयडी कार्ड हरवले आहे 1) शुभम सकपाळ आयडी कार्ड नंबर-२४०३०५९३८६००४५७. जर कोणाला भेटले तर या नंबर वर कळवा ८६५२०२५६१२

जाहिर सुचना

गाझे पक्षकार **श्री. रविंद्र दत्ताराम गायकर,** यांच्य वतीने सर्वसाधारण जनतेस सूचित करण्यात येत आहे कि, सदनिका क्र.डी-२, चारकोप गायत्री को.ऑप हौसिंग सोसायटी ली.. भखंड क्र. ९०७. आर.एस.सी. २१. सेक्टर-९. चारकोप. कांद्रिवली (पश्चिम) मुंबई-४०००६७ ही सदनिका श्री. कोईलपीची एस कुंदर यांना मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ यांच्याकडून ागतिक बँक प्रकल्प अंतर्गत वितरित करण्यात आलेल आहे. सदर सदनिका माझे पक्षकार **श्री. रविंद दत्तारा**ग गायकर यांनी मुळ मालक श्री. कोईलपीची एस. कुंदर गंच्याकडून योग्य करारनाम्याद्वारे खरेदी केलेली आहे. आता माझे पक्षकार **श्री. रविंद्र दत्ताराम गायकर**ी सदर सदनिका व सदर सदनिकेचे समभाग मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ व चारकोप गायत्री सहकारी गृहनिर्माण संस्था (मर्यादित) यांच्याद्वारे स्वत:च्या नावे हस्तांतर क इच्छित आहेत.

गाझ्या वर नमूद पक्षकारांनी सदर सुचना प्रकाशनापासृ • **दिवसात** सदर खोलीवर तृतीय पक्षकार यांचे हित निधकार, दावा किंवा आक्षेप असल्यास माझ्या खालीत नमद पत्यावर पोच पावतीसह मागविण्यात येत आहे वरील विहित कालावधीत जर कोणताही दावा व आक्षे प्राप्त न झाल्यास गृहनिर्माण संस्था व म्हाडा व्यवहार <mark>करण्यास असल्यास आणि दावा असल्यास त्याग केल</mark> आहे असे समजले जाईल आणि तदनंतर कोणताही दावा विचारात घेतला जाणार नाही याची नोंद घ्यावी. श्री. रविंद्र दत्ताराम गायकर यांचे तर्फे

ठिकाण: मुंबई दिनांक: १४/०६/२०२४

वकील. उच्च न्यायालर लॉयर चेंबर,भास्कर बिल्डींग, दुसरा माळा वांद्रे न्यायालय, वांद्रे (पूर्व), मुंबई-४०००५१. मो.क्र.:८४५२८७२२६

बिनोद कुम

जाहिर सुचना माझ्या पक्षकार **श्रीमती. रुचिता राजन काते.** यांच्य

वतीने सर्वसाधारण जनतेस सचित करण्यात येत आहे कि. सदनिका क्र.सी-२५. चारकोप गायत्री को.ऑप हौसिंग सोसायटी ली., भखंड क्र.९०७, आर.एस.सी.-२१, सेक्टर-९, चारकोप, कांदिवली (पश्चिम) मुंबई-४०००६७ ही सदनिका श्रीमती. सुजाता भास्कर झिमरे यांना मुंबई गहनिर्माण व क्षेत्रविकास मंद्रळ यांच्याकडून जागतिक बँक प्रकल्प अंतर्गत वितरित रण्यात आलेली आहे. सदर सदनिका माझ्या पक्षका श्रीमती. रुचिता राजन काते यांनी मुळ मालक श्रीमती **सुजाता भास्कर झिमरे** यांच्याकडून योग्य करारनाम्याद्वारे खरेदी केलेली आहे. आता माझ्या पक्षकार **श्रीमती रुचिता राजन काते** या सदर सदनिका व सदर सदनिकेचे समभाग मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ व चारकोप गायत्री सहकारी गहनिर्माण संस्था (मर्यादित) यांच्यादां वत:च्या नावे हस्तांतर करु इच्छित आहेत.

माझ्या वर नमूद पक्षकारांनी सदर सुचना प्रकाशनापासून **७ दिवसात** सदर खोलीवर ततीय पक्षकार यांचे हित अधिकार, दावा किंवा आक्षेप असल्यास माझ्या खालील पत्यावर पोच पावतीसह मागविण्यात येत आहे वरील विद्रित कालावधीत जर कोणतादी टावा व आक्षेप प्राप्त न झाल्यास गृहनिर्माण संस्था व म्हाडा व्यवहा करण्यास असल्यास आणि दावा असल्यास त्याग केला आहे असे समजले जाईल आणि तदनंतर कोणताई दावा विचारात घेतला जाणार नाही याची नोंद घ्यावी श्रीमती. रुचिता राजन काते यांचे तर्फे

ठिकाण: मुंबई दिनांक: १४/०६/२०२४

बिनोद कुमा वकील, उच्च न्यायालय लॉयर चेंबर.भास्कर बिल्डींग. दसरा माळा वांदे न्यायालय, वांदे (पर्व), मंबई-४०००५१ मो.क्र.:८४५२८७२२६४

ि SB। भारतीय स्टेट बैंक किरकोळ मालमत्ता मध्यवर्ती प्रक्रिया केंद्र, बेलापूर, सीबीडी वेलापूर रेल्वे स्टेशन कॉम्प्लेक्स, टॉबर क्र.४, ५वा मजला, इसी.बी.डी. बेलापूर, नवी मुंबई-४०००६१४.

येथे सूचना देण्यात येत आहे की, खालील कर्जदार **श्रीमती राधा मुरजी वाविया व श्री. मुरजी देवजी वाविया**, फ्लॅट क १२ प्लॉट क.२. दर्शन अपार्टमेंट. नवीन पनवेल. रायगड-४१०२१० (गृहकर्ज खाते क्र.: ३९८५८२५०५६० ३९८६०१८३९५०) यांनी बँकेकडून त्यांनी घेतलेल्या कर्ज रकमेची मुद्दल व त्यावरील व्याज जमा करण्यात कस्र केलेली आहे आणि यामळे त्यांचे खाते २५.०५.२०२४ रोजी नॉन-परफॉर्मिंग ॲसेट (एनपीए) मध्ये वर्गीकर करण्यात आले. सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३(२) अन्वये त्यांच्या अंतिम ज्ञात पत्त्यावर ०३.०६.२०२४ रोर्ज सूचना पाठविण्यात आली होती, ती ना-पोहोच होता पुन्हा प्राप्त झाली आणि म्हणून त्यांना सदर जाहीर सूचनेद्वारे थकबाकी रक्कम: दिनांक ०३.०६.२०२४ रोजी देय रक्कम रू.६१.४०.३४८.०० (रुपये एकसष्ट लाख चाळीर

हजार तिनशे अट्ठेचाळीस फक्त) तसेच उपरोक्त रकमेवर करारदराने व्याजासह प्रासंगीक खर्च व शुल्क इत्यादी. सदर पर्यायी सेवेकरिता सुरवात करण्यात आली आहे. वर नमुद कर्जदार आणि त्यांचे जामिनदार (लागू असल्यास यांना येथे कळविण्यात येत आहे की, सदर सूचना प्रकाशन तारखेपासून ६० दिवसात थकबाकी रक्कम जमा करावी अन्यथा सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३ चे उपकलम (४) अन्वये सदर सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसांच्य समाप्तीनंतर योग्य कारवाई केली जाईल.

कर्जदारांचे लक्षा वेधण्यात येत आहे की, कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) च्या तरतूदीनुसार प्रतिभूत मालमत्ता सोडविण्यासाठी वेळ उपलब्ध आहे.

स्थावर मालमत्त्रेचे वर्णन फ्लॅट क्र.३०४, ३रा मजला, आर.एन. हाईटस् म्हणून ज्ञात इमारत, बांधकाम प्लॉट क्र.१३६, सेक्टर-५०, गाव

द्रोणागिरी, नवी मुंबई, ता. उरण, जि. रायगड. दिनांक: १४.०६.२०२४, ठिकाण: नवी मुंबई प्राधिकृत अधिकारी, स्टेट बँक ऑफ इंडिय

डक्वीटास स्मॉल फायनान्स बॅक लि. **टिप्राटिंग्ड विग्रा** (पुर्वीची इक्वीटास फायनान्स लि.)

कॉॅं**पॉरेट कार्यालय:** क्र.७६९, स्पेन्सर प्लाझा, ४था मजला, फेझ-२, अन्ना सलई, चेन्नई, तामिळनाडू-६००००२

ताबा सूचना (नियम८-(१) (स्थावर मालमत्तेकरिता))

ज्याअर्थी, खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटोस्ट (ॲक्ट २००२ (५४/२००२)) अंतर्गत मे. इकीटास स्मॉल फायनान्स बँकचे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या (नियम ३) सहवाचिता कलम १३(१२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत कर्जदारांना खाली नमृदप्रमाणे मागणी सूचना वितरित केली होती आणि त्या स्चनेनसार सदर स्चना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आत रक्कम जमा करण्यास सांगण्यात आले होते. सदर कर्जदार यांनी वर नमुद्र केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असून कर्जदार व सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात येत आहे की, खालील स्वाक्षरीकरयाँनी सदर कायद्योच्या कलम १३ चे उपकलम (४) सहवाचिता सदर अधिनयमाच्या नियम ८ अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराअंतर्गत खाली नमूद केलेल्या मालमत्तेचा ताबा घेतलेला आहे. विशेषतः कर्जदार व सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की, सदर मालमत्तेसह कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यांनी **मे. इक्रीटास स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड**कडे सूचनेत नमूद रक्कम तसेच मागणी सूचनेच्या तारखेपासून करारदराने पुढील व्याज व इतर शुल्क जमा करावे. कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे की, प्रतिभूत मालमत्ता सोडवून घेण्यासाठी उपलब्ध वेळेसंदर्भात कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) ची तरतूद आहे.

नावे	प्रातमूत मालमत्त्रच पणन (स्थावर मालमत्ता)	दिनांक व रक्कम	ताबा दिनांक
शाखा - कल्याण	फ्लॅट क्र.७, क्षेत्रफळ ४९२ चौ.फु. (बिल्टअप), तळमजला, ओमकार को-ऑपरेटिव्ह	११.१२.२०१७	१२.०६.२०२४
कर्ज क्र. : VLPHKLYN0001521	हौसिंग सोसायटी लिमिटेड म्हणून ज्ञात इमारत, जमीन सीटीएस क्र.२२५८ व २२५९,	व	
कर्जदार: श्री. दिनेश गोविंद	दोन्ही प्लॉटस् एकत्रित असलेले अनुक्रमे क्षेत्रफळ १७६.४ चौ.मी. व १२५.६	रु.१२,२३,६७१	
घोस्तेकर	चौ.मी., कुंभ आळी भिवंडी, जिल्हा ठाणे येथील जागेचे सर्व भाग व खंड. चतुसिमा:		
सह-कर्जदार: श्रीमती साधना	पुर्वेस: शून्य; पश्चिमेस: शून्य; उत्तरेस: शून्य; दक्षिणेस: शून्य.		
दिनेश घोस्तेकर			
दिनांक: १५.०६.२०२४, ठिक	ाण: ठाणे प्राधिकृत अधिकारी, इक्वीटास	स्मॉल फायनान	स बँक लि.

PUBLIC NOTICE

or Equity 81 Shares face value Rs.10 olio No. HLL2929672. Certificate No. 2240319 ; 2240320 Dist. Nos. 183952130 To 183952179 : 183952180 To 183952210 O HINDUSTAN UNILEVER LIMITED. Standing in the name of Umeshkumar Mukundra Maniar has been lost or mislaid and the undersigned has applied to the Company to ssue duplicate Certificate(s) for the said shares. Any person who has a claim in espect of the said shares should lodge suc claim with the Company at its Registered Office. HINDUSTAN UNILEVER LIMITED Unilever House, B. D. Sawant Marg, Chakala Andheri (East), Mumbai, Maharashtra, 400099 within one month from this date else the ompany will proceed to issue duplicate Certificate(s). Date: 15/06/2024 Name Of Shareholde

Umesh Mukundray Maniar

जाहिर सुचना

गाझे पक्षकार **श्री. राजेंद बाळकण रामाडे.** यांच्या वती सर्वसाधारण जनतेस सूचित करण्यात येत आहे कि पदनिका क्र.डी-०९, चारकोप गायत्री को.ऑप हौसिंग सोसायटी ली., भूखंड क्र.९०७, आर.एस.सी.-२१, सेक्टर-९, चारकोप, कांदिवली (पश्चिम) मुंबई-४०००६७ ही सदनिका श्री. कैलास गुलाड **केंजळे** यांना मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ यांच्याकडून जागतिक बँक प्रकल्प अंतर्गत वितरित करण्यात आलेली आहे. सदर सदनिका माझे पक्षकार <mark>श्री. राजेंद्र बाळकृण रामाडे</mark> यांनी मुळ मालक श्री <mark>कैलास गुलाब केंजळे</mark> यांच्याकडून योग्य करारनाम्याद्वां खरेदी केलेली आहे. आता माझे पक्षकार श्री. राजेंट्र **बाळकुण रामाडे** हे सदर सदनिका व सदर सदनिकेर समभाग मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ व चारकोप गायत्री सहकारी गृहनिर्माण संस्था (मर्यादित) यांच्याद्वारे म्बत:च्या नावे हस्तांतर करु इच्छित आहेत.

गाझ्या वर नमूद पक्षकारांनी सदर सुचना प्रकाशनापासून • **दिवसात** सदर खोलीवर तृतीय पक्षकार यांचे हित अधिकार, दावा किंवा आक्षेप असल्यास माझ्या खालील नमद पत्यावर पोच पावतीसह मागविण्यात येत आहे वरील विहित कालावधीत जर कोणताही दावा व आक्षेप प्राप्त न झाल्यास गहनिर्माण संस्था व म्हाडा व्यवहा करण्यास असल्यास आणि दावा असल्यास त्याग केला आहे असे समजले जाईल आणि तदनंतर कोणताही दावा विचारात घेतला जाणार नाही याची नोंद घ्यावी.

श्री. राजेंद्र बाळकृण रामाडे यांचे तर्फे ठेकाण: मुंबई बिनोद कुमार दिनांक: १४/०६/२०२४

वकील, उच्च न्यायालय लॉयर चेंबर,भास्कर बिल्डींग, दुसरा माळा. वांद्रे न्यायालय, वांद्रे (पूर्व), मुंबई-४०००५१ मो.क्र.:८४५२८७२२६४

PUBLIC NOTICE

Take Notice that my clients SMT. PRAMILA NARSHIMMACHARI SRIGADA is absolute owner and in possession of Flat no.304, 3rd Floor Building no.6, Jai Shree Siddhivinayak (S.R.A.) Co-operative Housing Society Limited, Chhatrapati Sambhaji Nagar, S.N. Road, Near H.D.I.L Mall, Andheri (East), Mumbai – 400069, T.B.J. I wall, Alluleri (eas), Mulliar - 49000 (C.T.S. No. 12 (pt), 12/1 to 6, 13(pt), 13/1 to 7, 14(pt), 14/1 to 9, 15, 16, 17(pt), 17/1 to 191, 14/1 to 2, 19, 20(pt), 20/1 to 2, 21, 22, 23, 24(pt), 24/1 to 5, 25, 26, 27, 28(pt), 28/1 to 19, 29(pt) 29/1 to 14, 30(pt), 30/1 to 45, 31(pt), 31/1 to7, 32, 33, 34(pt), 34/1 to 10 of Village Vile Parle, for Sambhaji Nagar CHS (Prop Andheri East, Mumbai Suburban Distric hereinafter referred to as the "Said Flat". That MR. SRIGADA NARSHIMMA CHARI was the owner of "Said Flat". That MR. SRIGADA NARSHIMMA CHARI died intestate on dated 08/01/2022 leaving behind him SMT. PRAMILA NARSHIMMACHARI SRIGADA, AND his sons Srigada Srikant, Srigada Raj Kumar, and Srigada Venkatesh as his only legal heirs to inherit his movable and immovable properties. Srigada Srikant, Srigada Raj Kumar, January Transler Strain, Strain Straigad and Nimits And Srigada Venkatesh given NOC to transfer said flat to their mother SMT. PRAMILA ARSHIMMACHARI SRIGADA accordingly That the Shree Siddhivinayak (S.R.A.) Co-operative Housing Society Limited is transferring the above said flat in favour of SMT. PRAMILA NARSHIMMACHARI SRIGADA.

SMT PRAMILA NARSHIMMACHARI SRIGADA now intent to Sale, Transfer "Said Flat" to MR. VIJAY BHIKAJI NARVEKAR.
TAKE FURTHER NOTICE THAT ANY PERSON, INSTITUTION/S (financial or otherwise) having any claim or right in respect of the abovesaid share certificate by way of inheritance, share, sale, mortgage, lease, lien, license, gift, possession or encumbrance howsoever or otherwise is hereby required to intimate to the undersigned within 07 (Seven) days from the date of publication of this notice of his/her/their such claim/s, if any, with all supporting documents to the undersigned, failing without reference to such claim/s, if any, of such person shall be treated as waived and not binding on my client whatsoever

Office: Gala no.12 Date: 15.06.2024 Shri. Varadvinayak SRA CHS Ltd. Ch. Sambhaji Nagar, S.N. Road, Andheri (East) Mumbai - 400069. Mobile no. 9930308347

VINAYAK GANPAT LAD, B.A.,LL.B.

जाहिर सुचना माझे पक्षकार श्री. विष्णू शंकर काते, यांच्या वतीने

सर्वसाधारण जनतेस सुचित करण्यात येत आहे कि, सदनिका क.सी-२३. चारकोप गायत्री को.ऑप. हौसिंग सोसायटी ली., भूखंड क्र.९०७, आर.एस.सी.-२१. सेक्टर-९. चारकोप. कांद्रिवली (पश्चिम) मंबर्द –x000६७ ही सदनिका श्रीमती. रंजना बाबराट महागडे यांना मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ यांच्याकडन जागतिक बँक प्रकल्प अंतर्गत वितरित करण्यात आलेली आहे. सदर सदनिका माझे पक्षका विष्णु शंकर काते यांनी मुळ मालक श्रीमती. **रंजना बाबराव महागडे** यांच्याकडन योग्य करारनाम्यादा खरेदी केलेली आहे. आता माझे पक्षकार श्री. विष्ण **शंकर काते** हे सदर सदनिका व सदर सदनिकेचे समभाग मंबर्ड गहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ व चारकोप गायत्री सहकारी गृहनिर्माण संस्था (मर्यादित) यांच्याद्वारे स्वत:च्य नावे हस्तांतर करु इच्छित आहेत.

माझ्या वर नमूद पक्षकारांनी सदर सुचना प्रकाशनापास् **७ दिवसात** सदर खोलीवर तृतीय पक्षकार यांचे हित. अधिकार. दावा किंवा आक्षेप असल्यास माझ्या खालील नमुद पत्यावर पोच पावतीसह मागविण्यात येत आहे वरील विहित कालावधीत जर कोणताही टावा व आक्षेप प्राप्त न झाल्यास गृहनिर्माण संस्था व म्हाडा व्यवहा करण्यास असल्यास आणि दावा असल्यास त्याग केला आहे असे समजले जाईल आणि तदनंतर कोणतार्ह दावा विचारात घेतला जाणार नाही याची नोंद घ्यावी. श्री. विष्णु शंकर काते यांचे तर्फे

ठिकाण: मुंबई दिनांक: १४/०६/२०२४

वकील, उच्च न्यायाल

लॉयर चेंबर,भास्कर बिल्डींग, दुसरा माळा, वांद्रे न्यायालय, वांद्रे (पूर्व), मुंबई-४०००५१ मो.क्र.:८४५२८७२२६४

PUBLIC NOTICE LUPIN LIMITED Regd Off: Kalpataru Inspire, 3rd Floor,,Of

Western Express Highway, Mumbai Maharashtra 400055

NOTICE is hereby given that the certificate for the undermentioned securities of the Company has been lost/misplaced and the nolder/applicant of the said securities has applied to the Company to issue duplicate

Any person who has a claim in respect of the said securities should lodge such claim with the Company at its Registered Office within 15 days from this date, else the Compan will proceed to issue duplicate certificate[s without further intimation.

डिमॅट

दिनांकः १२ जून, २०२४

ठिकाणः मुंबई

Name of Shareholder: Late Ramrani Chowda Kind of Securities and face value: Equity shares of face value Rs. 2/-Folio No: 34548

Certificate No: 13761 No. of Securities: 600 Distinctive number[s] : From 1281101 To 1281700

Place: Mumba Name Of Applican Date: 15-06-2024 Arti Verma Address: 59/9 Kurmi Tola, Hussaingan Lucknow, Uttar Pradesh - 226001

हिंदुस्थान युनितिव्हर तिमिटेड

(पूर्वीचे नाव - हिंदुस्थान लिव्हर लिमिटेड) नोंदणीकृत कार्यालयः हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेड, युनिलिव्ह हाऊस, बी.डी. सावंत मार्ग, चकाला, अंधेरी (पुर्व) मुंबई- ४०००९

* जाहिर सुचना * गद्वारे सुचना देण्यात येते कि, खालील उल्लेखित कंपनीचे समभाग (शेअर्स) हरविले किंवा गहाळ झाले आहेत आणि सदर सम धारक (भर्जरार यांनी बल्पीकेट समभाग (शेभर्म) प्रमाणपुत्र मिलविण्याकरिता कंपनीकरे भर्ज केला भारे, कंपनीने समभागधारक प्ररांना कळविले आहे कि, आय.ई.पी.एफ्. (I.E.P.F.) रूल्स्नुसार सदर समभाग (शेअर्स) आय.ई.पी.एफ्. (I.E.P.F.) ला हस्तांतरी केले आहेत. कोणत्याही व्यक्तिस सदर समभागांच्या संर्दभात दावा असल्यास असा दावा कंपनीकडे त्यांचे नोंदणीकत कार्यालयात सदर ,नांकापासून १५ दिवसांचे आत दाखल करणे अन्यथा कंपनी पुढील कोणत्याही माहिती शिवाय समभागधारक / अर्जदारांना डुप्लीके

मार्ग (राजस) प्रमाणपत्र जारा करण्याचा प्राक्रया करताल.					
समभागधारकाचे नाव	फोलिओ क्रमांक	समभागांची संख्या	प्रमाणपत्र क्रमांक	विशिष्ट संख्या	
Shanti Devi Bhawsinghka	HLL2896605	190	5237113	1131521021 to 1131521210	

स्थळ: मुंबई

जाहीर सूचना

श्री. जयंतीलाल नरोत्तमदास शेठ हे इंद्रप्रस्थ को–ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि.. पत्ता: प्लॉट क्र.१, सर्व्हे क्र.२८७, जितेंद्र रोड, मालाड (पुर्व), मुंबई-४०००९७ या सोसायटीचे सदस्य आहेत आणि सोसायटीच्या इमारत क्र.१ मधील फ्लॅट क्र.आय/डी-११६ चे धारक आहेत, यांचे ०८.०२.१९९२ रोजी कोणतेही नामांकन न करता निधन झाले. त्यांच्या पश्चात श्री. नरेंद्र जयंतीलाल शेठ (मुलगा), श्री. सुरेश जयंतीलाल शेठ (मुलगा), श्री. मुकेश जयंतीलाल शेठ (मुलगा) व श्री. हेमंत जयंतीलाल शेठ (मुलगा) हे आहेत. श्रीमती शांताबेन जयंतीलाल शेठ, मयत सदस्याची पत्नी यांचेही ०६.११.२०१३ रोजी निधन झाले. श्री. नरेंद्र जयंतीलाल शेठ, मयत सदस्याचा मलगा यांचेही १६.०२.२०२० रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात श्रीमती यामिनी नरेंद्र शेठ (विधवा पत्नी) या एकमेव कायदेशीर वारसदार आहेत.

आम्हांला श्री. सुरेश जयंतीलाल शेठ, श्री. मुकेश जयंतीलाल शेठ, श्री. हेमंत जयंतीलाल शेठ । श्रीमती यामिनी नरेंद्र शेठ यांच्याकडून मयत सदस्य श्री. जयंतीलाल नरोत्तमदास शेठ यांच्या नावे विद्यमान स्थितीत असलेले भागप्रमाणपत्र क्र.३६ आणि सोसायटीच्या इमारत क्र.१ मधील उपरोक्त फ्लॅट क्र.आय/डी-११६ चे श्री. सुरेश जयंतीलाल शेठ, श्री. मुकेश जयंतीलाल शेठ, श्री. हेमंत जयंतीलाल शेठ व श्रीमती यामिनी नरेंद्र शेठ यांच्या नावे हस्तांतरणासाठी अर्ज प्राप्त

सर्वसामान्य जनतेस येथे सुचित करण्यात येत आहे की, जर कोणा व्यक्तीस सदर फ्लॅट क्र.आय/डी-११६ आणि भागप्रमाणपत्र क्र.३६ बाबत काही दावा असल्यास त्यांनी फ्लॅट क्र.आय/डी-११६ आणि भागप्रमाणपत्र क्र.३६ वरील त्यांचे दावाबाबत योग्य पुराव्यांहस सदर मुचना प्रकाशनापासून १५ दिवसात खालील स्वाक्षरीकर्त्याकडे लेखी कळवावे. जर विहित १५ दिवसात कोणताही आक्षेप सोसायटीकडे प्राप्त न झाल्यास सोसायटीकडून उप-विधी, नियम आणि सोसायटीच्या अधिनियमानुसार प्रक्रिया केली जाईल.

इंद्रप्रस्थ को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि.

च्या वतीने व करिता

..अर्जदा

दिनांक: १५.०६.२०२४ ठिकाण: मुंबई मा. सचिव

जाहिर नोटीस

मे. सहायक निबंधक, सहकारी संस्था, (परसेवा) महाराष्ट्र राज्य बिगर कृषी सहकारी पतसंस्था फेडरेशन लि. मंबर्ड यांचे मुख्य कार्यालय पत्ता : ६/६०३, दुर्गा कृपा को-ऑप हौसिंग सोसायटी, हनुमान चौक, नवघर रोड, मुलूंड (पूर्व), मुंबई-४०००८१.

दि सांगली सहकारी पतपेढी मर्या.


ात्ता : ६३, सफलता को. ऑप. हौ. सो. लि., आनंद नगर, गळा नं. १०. दहिसर (पर्व), मंबर्ड - ४०० ०६८.

अनुक्रमांक १ ते १३						
अ.	जाब देणाऱ्याचे नाव	अर्ज दाखल	दावा	दावा खकम	जाब	
क्र.		दिनांक	क्रमांक	रुपये	देणार	
					क्र.	
१	श्री. छाया सुरेश जाधव	२७/४/२४	२६०२	९७३२१	8	
7	श्री. आदेश सुरेश जाधव	२७/४/२४	२६०२	९७३२१	2	
₹	श्री. आदेश सुरेश जाधव	२७/४/२४	२६०३	१७३९५१	8	
४	सौ. कल्पना आदेश जाधव	२७/४/२४	२६०३	१७३९५१	२	
ષ	श्री. चिन्नप्पा पिच्चय शेट्टी	२७/४/२४	२६०४	१४४६०५	8	
ε	श्री. आरोग्यास्वामी पेरेनायाम चेत्य	२७/४/२४	२६०४	१४४६०५	२	
૭	श्री. फ्रान्सिस पेरियन नाईगन शेट्टी	२७/४/२४	२६०४	१४४६०५	3	
L	श्री. मोहम्मद मोइनुद्दीन शरीफ	२७/४/२४	२६०५	१५८०९३	१	
9	श्री. इक्बाल कासम हिंगोरी	२७/४/२४	२६०५	१५८०९३	२	
१०	श्री. राजेंद्रकुमार सीताराम केवट	२७/४/२४	२६०५	१५८०९३	ş	
११	श्री. शिवप्रसाद नंदलाल शर्मा	२७/४/२४	२६०६	८८५८५	8	
१२	श्री. उमाकांत दशरथ शर्मा	२७/४/२४	२६०६	८८५८५	2	
१३	श्री. सुबासचंद्र मुनराज पाल	२७/४/२४	२६०६	८८५८५	ş	

सदर दाव्याचे कामी अर्जदार यांनी दाखल केलेल्या अर्जातील प्रतिवादींना रजिस्टर पोस्टाने समन्स तिविण्यात आलेले आहे. परंत प्रतिवादी यांना समन्य न द्याल्याने / त्यांचा नवीन पत्ता उपलब्ध नसल्या उपनिर्दिष्ठ अर्जासंबंधी आपले म्हणणे मांडण्यासाठी स्वतः जातीने दिनांक २१/०६/२०२४ रोजी

ो १.०० वा. या वेळेत कागदपत्रांसह आपण या कार्यालयात हजर राहावे या नोटीसीद्वारे उपरोक्त प्रतिवादी यांना असेही कळविण्यात येते की. वरील तारखेस आपण वेळेवर हजर ाहिल्यास आपल्या गैरहजेरीत अर्जाची सुनावणी घेण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी. त्याप्रमाणे वरील

ारखेस तत्पूर्वी आपला संपूर्ण पत्ता कळविण्यात कसूर केल्यास आपला बचाव रद्द समजण्यात येईल. म्हणन आज दिनांक ३१/०५/२०२४ रोजी माझे सही व कार्यालयाचे मद्रेसह दिली आहे.



सही/ मे. सहायक निबंधक, सहकारी संस्था (परसेवा) महाराष्ट्र राज्य बिगर कषी सहकारी

गॅलेक्सी क्लाऊड किचन्स लिमिटेड सीआयएन: एल१५१००एमएच१९८१पीएलसी०२४९८८ नोंदणीकत कार्यालय: नॉलेज हाऊस. श्याम नगर, जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड.

जोगेश्वरी (पुर्व), मुंबई-४०००६०. | वेबसाईट:www.galaxycloudkitchens.in | ई-मेल:investors@galaxycloudkitchens.in

विशेष सर्वसाधारण सभा व ई-वोटिंग माहितीची सचना

वेथे सुचना देण्यात येत आहे की, कंपनीच्या सदस्यांची विशेष सर्वसाधारण सभा **(ईजीएम) बुधवार, १०** जुलै, २०२४ **रोजी स.११.३०वा**. व्हिडीओ कॉन्फरन्सींग (व्हीसी)/अन्य दृकश्राव्य माध्यमाने (ओएव्<mark>हीएम)</mark> मार्फत सूचनेत नमुद विषयावर विमर्ष करण्याकरिता होणार आहे.

. कंपनी कायदा, २०१३ **(कायदा)** आणि त्याअंतर्गत तयार केलेल्या नियमांच्या लागू तरत<u>्</u>दींचे पाल करून, सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ **(सेबी** <mark>लिस्टींग रेग्युलेशन्स)</mark> आणि सहकार मंत्रालयाद्वारे वितरीत परिपत्रक **(एमसीए)** उदा. सर्वसाधारण गरिपत्रक क्र.९/२०२३ दिनांक २५ सप्टेंबर, २०२३ **(एमसीए परिपत्रक)** सहवाचिता कंपनीची ईजीएम व्हीसी/ओएव्हीएमद्वारे आयोजित केली जात आहे. कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय हे ईजीएमचे ठिकाण एमसीए परिपत्रक आणि परिपत्रक क.सेबी/एचओ/सीएफडी/पीओडी-२/पी/सीआयआर/२०२३/

१६७ दिनांक ७ ऑक्टोबर, २०२३ रोजी सिक्यरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाने जारी केलेल्य तरतदींनसार, ईजीएमची सचना **०७ जन, २०२४** रोजी ज्या सदस्यांचे ई-मेल पत्ते कंपनी/निबंधक आणि रान्सफर एजंट किंवा डिपॉझिटरीजमध्ये नोंटणीकत आहेत अशा सर्व सदस्यांना केवळ डलेक्टॉनिक गद्धतीने पाठवले जात आहे. सभासदांना ईजीएम सूचना **१४ जून, २०२४** रोजी देण्यात आला आहे. . कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०८ त्यातील नियमाअंतर्गत व सूचिबध्दता कराराच्या नियम ४१ नुसार कंपनीने नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड **(एनएसडीएल)** द्वारे देण्यात आलेल्या ई-वोटिंग . नेवामार्फत ईजीएममध्ये विमर्षीत व्यवसायाबाबत ईजीएमच्या ठिकाणाव्यतिक्त अन्य ठिकाणाह्न विद्युत नतदान प्रणालीने (रिमोट ई-वोटिंग) त्यांचे मत देण्याकरिता सदस्यांना सुविधा दिलेली आहे.

इतर माहिती खालीलप्रमाणे: (१) ईजीएम सूचनेत नमुद सर्व विषयांवर विद्युत स्वरुपाने मतदानामार्फत . वेमर्ष केले जाईल. (२) रिमोट ई-बोटिंग कोलावधी **रविवार, ०७ जुलै, २०२४ रोजी स.९.००वा.** प्रारंभ होईल आणि **मंगळवार, ०९ जलै. २०२४ रोजी सायं.५.००वा**. समाप्त होईल. तदनंतर रनएसडीएलद्वारे रिमोट ई-वोटिंग पद्धत बंद केली जाईल. (३) विद्यत स्वरुपाने किंवा ईजीएममध्ये मत रेण्यास पात्रता निश्चितीची नोंद दिनांक **बुधवार, ०३ जुलै, २०२४** आहे. (४) ईजीएम सूचना वेतरणानंतर कंपनीचे शेअर्स घेणे कंपनीचा सदस्य झालेली व्यक्ती आणि नोंद दिनांक बधवार. ०३ जलै. २०२४ रोजी भागधारणा घेतली असल्यास त्यांनी ईजीएम सूचनेत व एनएसडीएलच्या https:// www.evoting.nsdl.com वेबसाईटवर दिलेल्या रिमोट ई-वोटिंग प्रक्रिया व सूचनांचे पालन करून त्यांचे मत् द्यावे. (५) ईजीएमपूर्वी रिमोट ई-वोटिंगने त्यांचे मत् दिल्यानंतरही सदस्यास व्हीसी। ओएव्हीएममार्फत ईजीएममध्ये उपस्थित/सहभागी होता येईल परंतु पुन्हा मत देण्याचा अधिकार असणार नाही. (६) नोंद तारखेला डिपॉझिटरीद्वारे तयार केलेल्या लाभार्थी मालकांच्या नोंद पस्तकात किंवा सदस्य ाेंद पुस्तकात ज्या व्यक्तींची नावे नमुद आहेत त्यांना रिमोट ई-वोटिंग तसेच ईजीएममध्ये मतदानाचा अधिकार असेल. (७) ईजीएम घेण्याची सचनेचे विद्यत प्रती. ई-वोटिंगकरिता प्रक्रिया व माहिर्त (ईजीएमपूर्वी व ईजीएममध्ये) आणि ईजीएममध्ये सहभागी होण्याची पद्धत सदस्यांना ज्यांचे ई-मेल कंपनी/ठेवीदाराकडे नोंद आहेत त्यावर पाठविले जाईल. (८) जर तमचे ई-मेल कंपनी/डिपॉझिटरीकडे नोंद नसल्यास तुम्ही ई-वोटिंगकरिता लॉगइन तपशील प्राप्त करण्यासाठी दिलेल्या सूचनांचे पालन करावे. वास्तविक धारणा कंपनीचे निबंधक व भागहस्तांतर प्रतिनिधी लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड

यांना csg-unit@tcplindia.co.in वर फोलिओ क्रमांक, भागधारकाचे नाव, भागप्रमाणपत्राची स्कॅन प्रत (दर्शन व मागील), पॅन (पॅनकार्डची स्वसाक्षांकीत प्रत), आधार (आधारकार्डची स्वसाक्षांकित प्रत) असे दस्तावेज ई-मेल नोंद करण्यासाठी पाठवावेत.

कपया तमचे ठेवीदार सहभागीदार (डीपी) कडे संपर्क करावा आणि तमचे डिमॅर खात्यात तुमचे डीपीद्वारे दिलेल्या प्रक्रियेनुसार तुमचा ई-मेल नोंद करावा.

व्हीसी/ओएव्हीएममार्फत ईजीएममध्ये सहभागी होण्यासाठी तांत्रिक सहाय्य किंवा अन्य इतर प्रश्नांकरित नुम्ही <u>www.evoting.nsdl.com</u> च्या डाऊनलोड सेक्शनवर उपलब्ध भागधारकांकरिता ईः त्रोटिंग युजर मॅन्युअलकरिता आणि फ्रिकन्टली आस्क्ड क्रेश्चन्स (एफएक्यु) चा संदर्भ घ्यावा किंवा रनएसडीएलकडे कळवावे किंवा ०२२-४८८६७००० व ०२२-२४९९७००० वर संपर्क करावा किंव <mark>श्रीमती पल्लवी म्हात्रे</mark> यांना <u>evoting@nsdl.com</u> वर कळवावे.

ईजीएमची सूचना कंपनीच्या वेबसाइट <u>www.galaxycloudkitchens.in</u> वर आणि स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com आणि नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) च्या <u>www.evoting.nsdl.com</u> वेबसाइटवर उपलब्ध असेल. गॅलेक्सी क्लाऊड किचन्स लिमिटेडकरित

सही / -हर्ष जोशी

> कंपनी सचिव एसीएस:५१९०५

PUBLIC NOTICE

Village, Municipal Ward "P- South" together with all construction and superstructure ther vitage, multicipal ward - South degined multian consistent and instructive denseting the properties of the conference of

Scotely, Now, my client having no children of his own, intends to transfer the said flat by executing a gift deed in the favor of Shir Yogesh Ramdas Shenov.

Any person having claim in the above mentioned flat by way of sale, exchange, mortgage, charge, gift, trust, inheritance, possession, lease, tenancy, license, maintenance, lien or otherwise howsoever is hereby required to intimate in writing through registered post to my office Unit No. 156, U/oyg obbavan, Sonawala Lane, Goregaon (East), Mumbal 400063, within fifteen (15) days from the publication of this notice, of his/her/ their such claims, if any, with all supporting documents, failing which the transaction shall be completed in respect of the aforesaid flat without any reference to such claim and the claims, if any, of such person/s shall be treated a waived and not binding on my clients. SD - Mrs. Samiksha Redkar Adovate for Shri Ramesh Balaram Patil

CAPRI

कॅपरी ग्लोबल कॅपिटल लिमिटेड

सीआयएन:एल६५९२१एमएच१९९४पीएलसी१७३४६९ नोंदणीकत कार्यालय: ५०२, टॉवर ए. पेनिन्सला बिझनेस पार्क, सेनापती बापट मार्ग, लोअर परळ. मुंबई-४०००१३. **दूर.:९१-**२२-४३५४८२००**, फॅक्स:**९१-२२-४०८८८१६०, ई–मेलः<u>secretarial@capriglobal.in</u>, वेबसाईटः<u>www.caprigloans.in</u>

टपाल मतदानाची सुचना

दिनांक ०८ मे, २०२४ रोजी झालेल्या बैठकीत कंपनीच्या संचालक मंडळाने मंजूर केल्यानुसार, कंपनी खालीत विशेष ठरावांद्वारे आपल्या सदस्यांची मान्यता मागत आहे, अशी सूचना याद्वारे दिली जात आहे.

पोस्टल बॅलट नोटिस कंपनीच्या www.caprilaons.in वेबसाइटवर, नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटर लिमिटेड (एनएसडीएल) <u>www.evoting.nsdl.com</u> आणि स्टॉक एक्स्चेंजेस जिथे कंपनीचे इकिटी शेअर्स सूचीबद्ध आहेत म्हणजे बीएसई लिमिटेड (बीएसई) <u>www.bseindia.com</u> आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (एनएसई) <u>www.nseindia.com</u> वर उपलब्ध आहे.

सहकार मंत्रालयाने जारी केलेले नवीनतम क्र.०९/२०२३ दिनांक २५ सप्टेंबर, २०२३ सहवाचिता क्र.१४/२०२० दिनांक ८ एप्रिल. २०२० आणि त्यानंतरच्या परिपत्रकांचे पालन करून (एमसीए परिपत्रक). कंपनीने **१४ जन** २०२४ रोजी पोस्टल बॅलट नोटीस पाठवली आहे, ज्यांचे ई-मेल पत्ते कंपनी/डिपॉझिटरीजमध्ये नोंदणीकृत आहेत आणि ज्यांची नावे नोंदणीकृत आहेत अशा सदस्यांना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पाठवली आहे. **शुक्रवार, ०७ जून** २०२४ रोजी कंपनीचे सदस्य किंवा डिपॉझिटरीजद्वारे ठेवलेल्या लाभदायक मालकांची नोंदणी (कट-ऑप तारीख). कट ऑफ तारखेला सदस्य नसलेली व्यक्ती ही सूचना केवळ माहितीच्या उद्देशाने हाताळेल.

. कंपनीने आपल्या सदस्यांना रिमोट ई-व्होटिंग सुविधा देण्यासाठी एनएसडीएलच्या सेवांचा सहभाग घेतला आहे दूरस्थ ई-मतदान कालावधी **शनिवार, १५ जून, २०२४ रोजी स.९.००वा. (भाप्रवे)** पासून सुरू होतो. आणि रविवार, १४ जुलै, २०२४ रोजी सार्व.५.००वा. (भाप्रवे) सपेल. रिमोट ई-व्होटिंग मॉड्यूल एनएसडीएलद्वारे नंतर अक्षम केले जाईल. उपरोक्त वेळ आणि तारखेच्या पलीकडे मतदानास परवानगी दिली जाणार नाही. सदस्याचे मतदानाचे अधिकार कर-ऑफ तारखेला कंपनीच्या पेड-अप डकिटी शेअर कॅपिटलमध्ये त्यांच्याकर

असलेल्या शेअर्सच्या प्रमाणात असतील. सभासदांच्या संमती किंवा असहमतीचा संवादई–मतदान प्रणालीद्वारेच होईल. ज्या सदस्यांची नावे कंपनीच्या सदस्यांच्या रजिस्टरमध्ये किंवा डिपॉझिटरीजद्वारे ठेवलेल्या लाभदायव मालकांच्या नोंदणीमध्ये कट ऑफ तारखेनसार नोंदवली गेली आहेत. तेच सदस्य रिमोट ई-व्होटिंगद्वारे त्यांचे मत देण्यास पात्र असतील, एकदा ठरावावर सदस्याने मत दिले की, नंतर तो बदलण्याची परवानगी सदस्याला दिली जाणार नाही.

ई-मतदानाशी संबंधित तपशीलांसाठी, कृपया पोस्टल बॅलेट नोटिस पहा. कोणत्याही शंका/तक्रारींच्या बाबती तुम्ही शेअरधारकांसाठी वारवार विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यु) आणि <u>www.evoting.nsdl.com</u> च्या डाउनलोड विभागात उपलब्ध शेअरधारकांसाठी ई-व्होटिंग वापरकर्ता पुस्तिका पाह शकता किंवा ०२२-८८८६७००० वर कॉल करू शकता किंवा <u>evoting@nsdl.co.in</u> वर विनंती पाठवा.

कंपनीच्या संचालक मंडळाने **श्री. दिनेश कुमार देवरा,** सराव कंपनी सचिव (-एसीएस क्र.५६८३; सीओपी ४१९९), मुंबई यांची रिमोट ई-मतदान प्रक्रियेद्वारे निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने पोस्टल मतपत्रिका आयोजित करण्यासाठी छाननीकर्ता म्हणून नियुक्ती केली आहे.

पोस्टल मतपत्रिकेचा निकाल मंगळवार, १६ जलै, २०२४ रोजी सायं.५.००वा. (भाप्रवे) किंवा त्यापवीं जाही केला जाईल. तपासनीसकर्त्यांच्या अहवालासह सांगितलेला निकाल बीएसई आणि एनएसईला कळवला जाईल आणि कंपनीची वेबसाइट www.capriloans.in आणि एनएसडीएलच्या www.evoting.nsdl.com

कॅपरी ग्लोबल कॅपिटल लिमिटेडकरित

ठिकाण: मुंबई दिनांक: १४ जून, २०२४

वेबसाइटवर वर देखील अपलोड केला जाईल.

(यशेष पंकज भट्ट' कंपनी सचिव एसीएस-२०४९

AKAR आकार ऑटो इंडस्ट्रीज लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: ३०४, अभय स्टील हाऊस, कर्नाक बंदर, बडोदा स्ट्रीट, मुंबई-४००००९, (भारत) फोनः(०२२)२३४८१०८३, फॅक्सः९१-२२-२३४८३८८७. कार्पोरेट कार्यालयः ई-५,एमआयडीसी, वळुंज, औरंगाबाद-४३११३६ (म.राज्य), भारत फोन:(0२४0) ६६४७२००, फॅक्स:९१-२४०-२५५४६४० वेबसाईट:www.akartolsltd.com, ई-मेल:corporate@akartoolsltd.com सीआयएन नंबर: एल२९२२०एमएच१९८९पीएलसी०५२३०५

सदस्यांना टपाल मतदानाची सूचना याद्वारे सदस्यांना (सदस्यांना किंवा भागधारकांना) सूचना देण्यात येत आहे की कलम १९० च्या तरत्दींनुसार आणि कायद्याच्या इतर सर्व लागू तरतुदी, जर असतील तर, कंपनीचे नियम २० आणि २२ (व्यवस्थापन आणि प्रशासन

सह एकत्रितपणे वाचा. नियम, २०१४ (काही वैधानिक फेरबदल किंवा त्याच्या पुन्हा अंमलात आणण्यासह, सध्य काळासाठी) (नियम), सेबी लिस्टींग रेग्युलेशन, २०१५ चे विनियम ४४ (सेबी लिस्टींग रेग्युलेशन्स), सेक्रेटेरिअल स्टॅंडर्ड ऑन जनरल मीटिंग (एसएस-२) आणि भारताच्या कंपनी सचिवांच्या संस्थेने जारी केलेल्या या संदर्भात ला होणारी इतर परिपत्रके आणि इतर कोणतेही लागू कायदे, नियम आणि विनियम (काही वैधानिक बदल किंवा त्यामधील पुनर्अधिनियमांसह, काही काळासाठी) खालील ठराव अकार ऑटो इंडस्ट्रीज लिमिटेड (कंपनी) च्या सदस्यांद्वारे पोस्टल बॅलेटद्वारे, केवळ रिमोट ई-व्होटिंग (ई-मतदान) प्रक्रियेद्वारे एक विशेष ठराव म्हणून पारित

ı	477 - 41	77.4141 27.014 4116.				
l		ठरावांचे वर्णन	ठराव प्रकार			
	۶.	७५ वर्षे पुर्ण केल्यानंतर संचालक पद म्हणून अविरत आणि ना-कार्यकारी स्वतंत्र संचालक म्हणून श्री. अनिल कुमार गुप्ता (डीआयएन:0२६४३६२३) यांची पुनर्नियुक्ती.	विशेष ठराव			
	۶.	७५ वर्षे पुर्ण केल्यानंतर संचालक पद म्हणून अविरत आणि ना-कार्यकारी स्वतंत्र संचालक म्हणून श्री. उल्हास गावली (डीआयएन:00२८६८३३) गांनी प्रवर्तिगकी	विशेष ठराव			

ई-मेल पत्ते कंपनीकडे किंवा डिपॉझिटरी सहभागींकडे नोंदणीकत आहेत. किंवा बिगशेअर सर्व्हिसेस प्रायव्हेत लिमिटेडसह, आमच्या कंपनीचे रजिस्टर आणि शेअर ट्रान्सफर एजंट आणि ज्या सदस्यांचे नाव नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) आणि सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिस लिमिटेड (सीडीएसएल च्या रेकॉर्डमध्ये शुक्रवार, ०७ जून, २०२४ रोजी दिसते. जी शेअर्सचे पेड अप व्हॅल्यू आणि सदस्यांच्य मतदानाच्या अधिकारांची गणना करण्यासाठी कट-ऑफ तारीख आहे. सूचना कंपनीच्या www.akartoolsltd.com वर, स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाइटवर देखील उपलब्ध असेल

ई-मतदान सूचनेसह पोस्टल बॅलट सूचना, कंपनीने १४ जून, २०२४ रोजी फक्त मेलद्वारे पाठवली आहे ज्या

कंपनीचे इक्रिटी शेअर्स सूचीबद्ध आहेत, अर्थात अनुक्रमे बीएसई लिमिटेड www.bseindia.cor आणि बिगशेअर सर्व्हिंसेस प्रायव्हेट लिमिटेडच्या www.bigshareonline.com वेबसाइटवर उपलब्ध आहेत. कायद्वाच्या कलम १०८ आणि कंपनी व्यवस्थापन आणि प्रशासन नियम २०१४ च्या नियम २० आणि सेर्ब

सूची नियमावलीच्या नियमन ४४ च्या तरतुदीनुसार कंपनीने सदस्यांना ई-मतदान सुविधा प्रदान करण्यासाठी

बिगशेअरची नियुक्ती केली आहे आणि ने श्री. नितीन एस. शर्मा, (सदस्यता क्र.एफसीएस:८५१८, सीपी

क्र.:९७६१), मे. नितीन एस. शर्मा ॲण्ड असोसिएटसचे मालक नियक्त केले आहेत. पोस्टल मतपत्रिकांची

- प्रक्रिया निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी छाननीकर्ता म्हणून सराव करत आहेत. पोस्टल बॅलेट (ई-मतदान) रविवार, १६ जून, २०२४ (स.९.००वा. भाप्रवे) रोजी सुरू होईल आणि सोमवार १५ जुलै, २०२४ (सायं.५.००वा. भाप्रवे) रोजी समाप्त होईल. ई-मतदान कालावधीच्या शेवटी, सुविधा ताबडतोब अवरोधित केली जाईल आणि ई-मतदानाला उक्त तारीख आणि वेळेच्या पढे परवानगी दिली जाणा
- पोस्टल मतपत्रिकेचा निकाल स्क्रूटिनायझरच्या अहवालासह कंपनीच्या वेबसाइटवर www.akartoolsltd.com वर प्रदर्शित केला जाईल आणि स्टॉक एक्सचेंजला अर्थात बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com वर पोस्टल मतपत्रिका संपल्यापासून दोन कामकाजाच्या दिवसानंतर देखील कळविला जाईल, जेथे कंपनीचे शेअर्स सूचीबद्ध आहेत.
- भागधारक / गंतवणक दारांना ई व्होटिंगबाबत काही शंका असल्यास. तम्ही https:/ ivote.bigshareonline.com वर उपलब्ध डाउनलोड विभागांतर्गत वारंवार विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यु) आणि आय-वोट ई-वोटिंग मॉड्यूल पाहू शकता किंवा तुम्ही आम्हाला ivote@bigshareonline.com वर ईमेल करू शकता किंवा आम्हाला १८०० २२ ५४ २२ येथे कॉल करू शकता. तदनुसार कोणत्याही शंका/माहितीसाठी सदस्य कंपनीला corporate@akartoolsltd.com वर ई-मेल देखील लिह शकतात

मंडळाच्या आदेशान्वरं आकार ऑटो इंडस्ट्रीज लिमिटेडकरिता

राधेश्याम राठी

कंपनी सचिव

एसीएस: ७१९८९

ठिकाण: औरंगाबाद दिनांक: १५ जन, २०२४

> FACIV NO.C030/4315/2024 Date: 06/06/2024 Spl. H.c., A.S.C.D. 50m IA NO. 8252/2024 FOR PUBLICATION IS ALLOWED VIDE COURT'S ORDER

PUBLICATION NOTICE DUE ON 21/06/2024 or thereafte Date of Order 20th day of February, 2024 IN THE HIGH COURT OF JUDICATURE AT BOMBAY

FIRST APPEAL NO. 440 of 2018
SUIT NO. 7728/1998 (HIGH COURT SUIT NO.830 OF 1998).
Ad hOC, District Judge, City Civil & session court, Gr., Bombay.

DR. SAMANT AND ORS., Through Advocate SHREE & CO. Versus CHOGALE DHAM CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LTD, AND ORS .. Respondents

Claim Rupees for Court fee, Rupees for jurisdiction

SUDHIR CHOGALE(DELETED) R. NO. 2 R. NO. 2A SHAILA PAI. R/AT PAI HOUSE, BABASAHEB AMBEDKAR ROAD, MATUNGA, MUMBAI -

400 019. R. No. 2B : AKANSHA RAJENDRA PATIL R/AT MANODHAIRYA 3, J.P. ROAD, ANDHERI WEST, MUMBAI. R. NO. 3

: 41, SUNIL SHOPPING CENTRE, J.P. ROAD, ANDHERI WEST, MUMBAI R/AT 400 058

MR. R.M.NIMBALKAR, R.NO.5 MR. A.K. MOHIDDIN,

4 TO 5 R/AT: 2 - VIKAS APARTMENT, JANKI KUTIR, JUHU, CHURCH, MUMBAI - 400 Take Notice that an appeal from the above decree of Ad hOC, District Judge, City Civil & Session Court, Gr. Bombay passed in the abovementioned suit has been presented by the abovenamed appellant and registered in this court and this court and it is ordered by this court

which to this court may seem convenient. If no appearance is made on your behalf, by yourself, your Advocate or by someone by law authorised to act for you in this First Appeal it will be heard and decided ex-parte in your absence. Witness SHRI . DEVENPRA KUMAR UPADHYAYA, Chief Justice. at Bombay aforesaid this

that the hearing of the said appeal will take place on 21/06/2024 or on any subsequent day

20th day of February. 2024. 03rd day of May. 2024. Sd/- Clerk Sd/- section officer



By order of the Court Sd/for Deputy Registrar